



**HINDUSTAN FOODS LIMITED**

A Vanity Case Group Company

A Government Recognised Two Star Export House

**Registered Office:** Office No. 3, Level 2, Centrium, Phoenix Market City,  
15, Lal Bahadur Shastri Road, Kurla (West), Mumbai, Maharashtra, India, 400 070.

**Email:** [business@thevanitycase.com](mailto:business@thevanitycase.com). **Website:** [www.hindustanfoodslimited.com](http://www.hindustanfoodslimited.com)

**Tel. No.:** +91 22 6980 1700/01, **CIN:** L15139MH1984PLC316003

Date: November 13, 2024

To, The General Manager Department of Corporate Services BSE Limited Floor 25, P. J. Towers, Dalal Street, Mumbai- 400 001 Tel: (022) 2272 1233 / 34 Company Scrip Code: 519126	To, The Manager, National Stock Exchange of India Limited, Listing Department, Exchange Plaza, C-1, Block G, Bandra Kurla Complex, Bandra (East), Mumbai 400 070 Company Symbol: HNDFDS
--	--

Dear Sir /Madam,

**Sub: Extract of Financial Results for the Quarter and Half Year ended September 30, 2024 advertised in Newspapers**

In pursuance to the Regulation 47 read with Regulation 30 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, please find enclosed herewith the copies of the Extract of Financial Results for the Quarter and Half Year ended September 30, 2024, published in the Newspapers on Wednesday, November 13, 2024.

We request you to take the above on record.

Thanking you,

Yours faithfully,

For **HINDUSTAN FOODS LIMITED**

**Bankim Purohit**  
**Company Secretary and Legal Head**  
**ACS: 21865**

Encl.: As above





**POSSESSION NOTICE**  
(for immovable property)

Whereas, The undersigned being the Authorized Officer of the **INDIABULLS HOUSING FINANCE LIMITED (CIN:L65922DL2005PLC136029)**(now known as **SAMMAAN CAPITAL LTD**) under the Securitization and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 and in exercise of powers conferred under Section 13 (12) read with Rule 3 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002 issued Demand Notice dated **18.04.2022** calling upon the Borrowers **MOMIN ILIYAS KADAR AND JARRIN ILIYAS MOMIN** to repay the amount mentioned in the Notice being **Rs.27,13,312.97(Rupees Twenty Seven Lakhs Thirteen Thousand Three Hundred Twelve and Paise Ninety Seven Only)** against Loan Account No. **HHLKHP00406439** as on **13.04.2022** and interest thereon within 60 days from the date of receipt of the said Notice.

The Borrower having failed to repay the amount, Notice is hereby given to the Borrower and the public in general that the undersigned has taken **symbolic possession** of the property described herein below in exercise of powers conferred on him under Sub-Section (4) of Section 13 of the Act read with Rule 8 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002 on **08.11.2024**.

The Borrower in particular and the public in general is hereby cautioned not to deal with the property and any dealings with the property will be subject to the charge of the **INDIABULLS HOUSING FINANCE LIMITED** (now known as **SAMMAAN CAPITAL LTD**) for an amount of **Rs.27,13,312.97(Rupees Twenty Seven Lakhs Thirteen Thousand Three Hundred Twelve and Paise Ninety Seven Only)** as on **13.04.2022** and interest thereon.

The Borrower's attention is invited to provisions of Sub-Section (8) of Section 13 of the Act in respect of time available, to redeem the secured assets.

**DESCRIPTION OF THE IMMOVABLE PROPERTY**

FLAT NO. A-4, MEASURING 109.37 SQUARE METERS, ON 3RD FLOOR OF THE PROJECT KNOWN AS "CINDRELLA'S CASTLE", BEARING C.T.S. NO. 250B/25, SITUATED IN E WARD, KOHLAPUR, KOHLAPUR-416003, MAHARASHTRA.

Sd/-  
Authorised Officer  
Place : KOHLAPUR  
**SAMMAAN CAPITAL LIMITED**  
(FORMERLY KNOWN AS INDIABULLS HOUSING FINANCE LIMITED)

**SUNDARAM HOME**  
Regd Office: No. 21, Patulos Road, Chennai - 600002.  
Corporate Office: Sundaram Towers, No. 46, Whites Road, Chennai-600014  
Branch Office: Office No. 12, 2nd Floor, R.D. Vichare Complex (Gemstone), New Shapurji, (Near Central Bus Stand), Kolhapur - 416 001.  
Phone: 0231 - 266 7381

**POSSESSION NOTICE**  
Issued Under Sec 13(4) read with Appendix IV and Rule 8(1) of Security Interest (Enforcement) Rules, 2002

Whereas the authorized officer of **SUNDARAM HOME FINANCE LIMITED** under the Securitization and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest (SARFAESI) Act, 2002 and in exercise of the powers conferred under Section 13 (12) read with rule 3 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002 issued a Demand Notice U/s. 13(2) dated 28-08-2024 calling upon the Borrower **Mr. Nagnath Ramchandra Kshirsagar, Co-Borrower, Mrs. Madhuri Nagnath Kshirsagar** to repay the amount mentioned in the Demand Notice being **Rs. 20,22,142/- (Rupees Twenty Lakhs Twenty Two Thousand One Hundred Forty Two Only)** being the amount due and payable under the Loan Account number **KPR20180018** as on **28-08-2024** along with further interest, cost and Other charges etc., if any till actual date of payment within 60 days from the date of receipt of the notice.

The Borrower(s) having failed to repay the amount as mentioned above, notice is hereby given to the Borrower(s) and the public in general that the Authorised Officer has taken possession of the property described herein below in exercise of powers conferred on him under Section 13(4) of the said Act read with rule 8 of Sarfaesi Act on **08-11-2024**.

The borrower's attention is invited to provision of sub-section (8) of section 13 of the Act, in respect of time available, to redeem the secured assets.

The Borrower(s) in particular and the public in general are hereby cautioned not to deal with the property and any dealings with the Secured property shall be subject to the charge of **SUNDARAM HOME FINANCE LIMITED** for an amount **Rs. 21,50,659/- (Rupees Twenty One Lakhs Fifty Thousand Six Hundred Fifty Nine Only)** as on **08-11-2024** along with further interest, Cost and Other charges etc., if any till actual date of payment.

**SCHEDULE OF PROPERTY:** All the piece and parcel of property situated in the District of Sangli, Tahashil Miraj, and within the limits of sangli miraj Kupavard Municipal corporation in the city limits of Sangli, flat unit no.403 area-51.10 sq. mtr carpet, on the fourth floor, in building "Ashoka Residency" constructed N.A. Plot no.11 & 12 total area admeasuring 974.00 sq. mtr situate in R.S. No.138+139+140/2. Said flat unit bounded as under: East: Plot No 13, By West: Plot No.10, By South: Government Road, By North: No.1 Given Space of Maharashtra Government.

Sd/-  
Authorised Officer  
Date: 08-11-2024  
**SUNDARAM HOME FINANCE LTD.,**  
AUTHORISED OFFICER

**SUVITA REAL ESTATES PRIVATE LIMITED**  
CIN : U45309MH2019PTC332035 / Website : www.suvitarealestates.com

Registered Office: SP Centre, 41/44, Minoo Desai Marg, Colaba, Mumbai - 400005  
**STATEMENT OF UNAUDITED STANDALONE FINANCIAL RESULTS FOR THE THREE MONTHS AND SIX MONTHS ENDED 30<sup>th</sup> SEPTEMBER, 2024**

S. No.	Particulars	3 months ended	Corresponding 3 months ended in the previous year	Previous year ended
		30/09/2024 Unaudited INR in lakhs	30/09/2023 Unaudited INR in lakhs	31/03/2024 Audited INR in lakhs
1	Total Income from operations	-	-	1,550.00
2	Net (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	(555.40)	(193.44)	(1,194.40)
3	Net (Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items)	(555.40)	(193.44)	(1,194.40)
4	Net (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items)	(555.40)	(193.44)	(1,194.40)
5	Total Comprehensive Income for the period [Comprising (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	(555.40)	(193.44)	(1,194.40)
6	Paid-up equity share capital (Face Value of the equity share INR 10 each)	1.00	1.00	1.00
7	Reserves (excluding Revaluation Reserves)	(2,994.69)	(1,528.37)	(2,311.14)
8	Securities Premium Account	-	-	-
9	Net worth	(2,993.69)	(1,527.37)	(2,310.14)
10	Paid up debt capital / Outstanding debt	12,757.45	10,716.96	12,324.59
11	Outstanding Redeemable Preference Shares	-	-	-
12	Debt Equity ratio	(4.26)	(7.02)	(5.33)
13	Earnings per share (Face value of INR 10/- each)			
	(a) Basic (INR)	(5,554.00)	(1,934.40)	(11,944.01)
	(b) Diluted (INR)	(5,554.00)	(1,934.40)	(11,944.01)
		Not annualised	Not annualised	Annualised
14	Capital Redemption Reserve	-	-	-
15	Debtenture Redemption Reserve	-	-	-
16	Debt Service Coverage ratio	0.16	0.59	0.11
17	Interest Service Coverage ratio	0.16	0.62	0.37
18	Current ratio	3.66	9.43	2.59
19	Long Term Debt to Working Capital	1.48	-	1.40
20	Bad debts to Account receivable ratio	NA	NA	NA
21	Current liability ratio	0.20	0.09	0.31
22	Total debts to total assets	1.28	1.04	1.00
23	Debtors turnover	NA	NA	0.86
24	Inventory turnover	NA	NA	NA
25	Operating margin %	-	-	84.16
26	Net profit margin %	(311.08)	(56.53)	(40.83)

Notes :  
a) The above is an extract of the detailed format of Quarterly Financial Results filed with the Stock Exchange under Regulation 52 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the quarterly financial Results is available on the website of the Stock Exchange viz. www.bseindia.com. The same is also available on the Company's website viz. www.suvitarealestates.com.  
b) For the other line items referred in Regulation 52(4) of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 pertinent disclosures have been made to BSE Limited and can be accessed on www.bseindia.com.

For and on behalf of the Board of Directors of **Suvita Real Estates Private Limited**  
CIN : U45309MH2019PTC332035  
Sd/-  
Rajesh Baxi  
Director  
DIN: 06472552

Place: Mumbai  
Date : 11-Nov-24

**DEBTS RECOVERY TRIBUNAL-1 MUMBAI**  
(Government of India, Ministry of finance)  
2<sup>nd</sup> Floor, Telephone Bhavan, Colaba Market, Colaba, Mumbai-400005 (5<sup>th</sup> Floor, Scindia House, Ballard Estate, Mumbai-400 001)  
**O.A. NO. 52 OF 2024** Exh-36

**SBM BANK (INDIA) LIMITED** ...Applicant  
Vs  
**AAQUARIES GLOBAL INDUSTRIES LIMITED AND ORS** ...Defendants To.

**DEFENDANT No.4**  
Sandeep Sushilkumar Trivedi, Bridgeways Mentation, 4th Floor, Room No.7, Navi Wadi Dadi Seth Agri Lane, Mumbai, Maharashtra 400002.

**DEFENDANT No.10**  
Siabatic Remedies Private Limited, 401-403, Anurag Business Centre, Nr Amar Theatre W T Patil Marg, Chembur, Mumbai, Maharashtra - 400071.

**SUMMONS**

1. WHEREAS, OA/52/2024 was listed before Hon'ble Presiding Officer / Registrar on 27/08/2024.  
2. WHEREAS this Hon'ble Tribunal is pleased to issue summons/ notice on the said Application under section 19(4) of the Act, (OA) filed against you for recovery of debts of Rs. 10,05,19,252.44/-  
3. WHEREAS the service of summons/Notice could not be effected in the ordinary manner and whereas the Application for substitute service has been allowed by this Tribunal.  
4. In accordance with sub-section (4) of section 19 of the Act, you, the defendants are directed as under:-  
(i) To show cause within thirty days of the service of summons as to why relief prayed for should not be granted;  
(ii) To disclose particulars of properties or assets other than properties and assets specified by the applicant under serial number 3A of the original application;  
(iii) You are restrained from dealing with or disposing of secured assets or such other assets and properties disclosed under serial number 3A of the original application, pending hearing and disposal of the application for attachment of properties;  
(iv) You shall not transfer by way of sale, lease or otherwise, except in the ordinary course of his business any of the assets over which security interest is created and/or other assets and properties specified or disclosed under serial number 3A of the original application without the prior approval of the Tribunal;  
(v) You shall be liable to account for the sale proceeds realised by sale of secured assets or other assets and properties in the ordinary course of business and deposit such sale proceeds in the account maintained with the bank or financial institutions holding security interest over such assets.  
5. You are also directed to file the written statement with a copy thereof furnished to the applicant and to appear before Registrar on **16/12/2024 at 12:00 Noon**, failing which the application shall be heard and decided in your absence.  
Given under my hand and the seal of this Tribunal on this **5<sup>th</sup> Day of September, 2024**,  
Registrar,  
Debts Recovery Tribunal - 1, Mumbai.

**SBI State Bank of India** STRESSED ASSETS RECOVERY BRANCH, MUMBAI (05168)-6th Floor, "The International", 16, Maharshi Karve Road, Churchgate, Mumbai-400 020.  
Phone : 022 - 22053163 / 22053164 / 22053165 E-mail : sbi.05168@sbi.co.in

**E-AUCTION SALE NOTICE FOR SALE OF IMMOVABLE PROPERTIES**  
E-Auction Sale Notice for Sale of Immovable Assets under the Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 read with proviso to Rule 8(6) of the Security Interest (Enforcement) Rules, 2002.

Notice is hereby given to the public in general and in particular to the Borrower(s) and Guarantor(s) that the below described immovable properties mortgaged/charged to the Secured Creditor, the **Physical Possession** of which has been taken by the Authorised Officer of State Bank of India, the Secured Creditor, will be sold on "As is Where is", "As is What is" and Whatever there is" basis on **29.11.2024 in between 11.00 am to 04.00 pm** for the recovery of respective amount, due to the State Bank of India (Secured Creditor) from the respective Borrower(s) and the Guarantor(s) as specified here under:

Name of Borrowers	Outstanding Dues for Recovery of which Property/ies is/are being sold	Description of the immovable properties	Reserve Price (In Rs.)	Earnest Money Deposit(EMD) (in Rs.)	Date & time of inspection
M/s. Hanjer Biotech Energies (Vasai) Pvt. Ltd.	Rs.7,62,44,080.01 + intnt. & charges w.e.f. 01.08.2015 Demand Notice Date : 12.08.2015	Property ID: SBIN20008402680 Flat no.702, on 7th Floor, Building known as "Ashraf Manzil" situated at Plot No. 9, New C.T.S. No. 859 of Village Bandra, Pali Hill, 29th Road, Bandra (W), Tal. Andheri & Dist. Mumbai - 400050 admeasuring Built-up area 1060 Sq. Ft.	Rs.2,48,00,000/- (Rupees Two Crores Fourty Eight Lakhs Only)	Rs.24,80,000/- (Rupees Twenty Four Lakhs Eighty Thousand Only)	21.11.2024 From 11.00 am to 2.00 pm

The e-auction will be conducted through Bank's e-Auction service provider M/s PSB Alliance Private Limited at their web portal <https://ebkraj.in>. The interested bidders shall ensure that they get themselves registered on the e-auction website and deposit earnest money in the virtual wallet created by service provider as per guidelines provided on <https://ebkraj.in>

The interested bidders who require assistance in creating Login ID & Password, uploading data, submitting Bid documents, Training/Demonstration, Terms & conditions on online Inter-se Bidding etc., may visit the website <https://ebkraj.in>

For detailed terms and conditions of the sale, please refer to the link provided in State Bank of India the Secured Creditor Website [www.sbi.co.in](http://www.sbi.co.in), <https://bank.sbi>, <https://sbi.co.in/web/sbi-in-the-news/auction-notices/sarfaesi-and-others> and <https://ebkraj.in>

Statutory Notice under Rule 8(6) of the SARFAESI Act: This is also a notice to the Borrower/Guarantor of the above loan under Rule 8(6) of the SARFAESI Act 2002 about holding of Auction for the sale of secured assets on above mentioned date.

Enquiry: **Shri Mahesh Choudhari, Authorised Officer, Mobile No.7875044195, Mrs. Kasturi Murthy, City Case Officer, Mobile No.9820594238**  
Date : 13.11.2024  
Place : Mumbai  
Authorised Officer  
State Bank of India

**मराठी मनाचा आवाज**  
नवशक्ति  
www.navshakti.co.in

Registered Office : TJSB House, Plot No. B5, Road No. 2, Wagle Industrial Estate, Thane (West) - 400 604. ☎ Tel.- 022-6997 8500.  
**HO Recovery Office** :- Madhukar Bhavan, Recovery Department, 3rd Floor, Wagle Industrial Estate, Road No.16, Thane (West) - 400 604. ☎ (022) 6997 8752

**TJSB SAHAKARI BANK LTD.** MULTI-STATE SCHEDULED BANK

**POSSESSION NOTICE [For Immovable Property]**  
**UNDER RULE 8 (2) OF SECURITY INTEREST ENFORCEMENT RULES, 2002**  
**R/W PROVISIONS OF SARFAESI ACT, 2002**

Whereas, the undersigned being the Authorized Officer of **TJSB Sahakari Bank Ltd** under the Securitization and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 (In short "SARFAESI Act, 2002") and in exercise of powers conferred u/s. 13(12) r/w Rule 3 of Security Interest (Enforcement) Rules 2002, issued Demand Notice to repay the amount mentioned in the notice within 60 Days from the date of receipt of the said notice having failed to repay the amount, notice is hereby given to the Borrower(s), Guarantor(s), Mortgagee(s) and the public in general that, the undersigned has taken **Symbolic Possession** of the immovable properties mentioned below in exercise of powers conferred on him u/s 13(4) of SARFAESI Act, 2002 r/w Rule 8 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002.

The borrower(s) in particular and public in general are hereby cautioned not to deal with properties and any dealings with the properties will be subject to the charge of **TJSB Sahakari Bank Ltd**.

The borrower's attention is invited to the provision of sub section (8) of Section 13 of the said Act, in respect of time available, to redeem the secured assets.

Name of the Borrower(s)/ Guarantor(s) / Mortgagee(s)	Date of Demand Notice & Outstanding Amount	Date & Place of Possession	Description of Properties
1. M/s. Oxygen Airconditioning & MEP Solutions Pvt. Ltd. (A Pvt. Ltd. company through its directors): i. Mr. Mhatre Amol Vasant (Borrower) ii. Mrs. Mhatre Mittal Amol (Borrower)	<b>DEMAND NOTICE DATE : 03.07.2024</b> <b>OUTSTANDING AMOUNT AS ON 30.06.2024</b> Rs. <b>1,71,87,751.54 (Rupees One Crore Seventy-One Lakhs Eighty-Seven Thousand Seven Hundred Fifty-One and Paise Fifty-Four Only)</b> (Plus further interest and charges thereon) from <b>01.07.2024</b>	<b>Date:- 11.11.2024</b> <b>Place :- Mumbai &amp; Thane</b> <b>(Symbolic Possession)</b>	i. All that piece and parcel of immovable property in the form of <b>Flat No. 1001</b> , admeasuring area 580.75 sq. ft. carpet area on the 10th floor, Building No. 18, in the Building known as "NEW PUSHPARAJ Co-op Housing Society Pvt. Ltd.", situated at Kannamwar Nagar no. 1, Vikhroli East, Mumbai - 400 083, standing on the Plot of land bearing C.T.S. No. 356 A/2, Village Haryiali Taluka -Ghatkopar (Previously Kurla) in the Registration District and Sub-District of Mumbai City and Mumbai Suburban - <b>Owned by Mr. Mhatre Vasant Namdev.</b> ii. <b>Flat No. 703</b> , 7th Floor, "E"-Wing, admeasuring 449 sq. ft. carpet area + 1 Open car parking in Building <b>Perciana, Casario</b> , Dombivli East - Thane - 421 204 that is resting on the piece and parcel of land lying being situated at Village Nilje & Ghesar, Taluka Kalyan and District Thane in the Registration District and Sub-District of Thane - <b>Owned by Mr. Mhatre Amol Vasant &amp; Mrs. Mhatre Mittal Amol.</b>
2. Mr. Mhatre Amol Vasant (Borrower, Mortgagee & Guarantor)			
3. Mrs. Mhatre Mittal Amol (Co-Borrower, Mortgagee & Guarantor)			
4. Mr. Mhatre Vasant Namdev (Guarantor & Mortgagee)			
5. Mrs. Athavle Aditi Prasad (Guarantor)			

**Vikhroli Branch**  
Loan A/c Nos.:  
124/CC/5, 124/ECLGSLT/1/1,  
124/TJSB-ABC/2, 124/PSLN-M/29,  
124/PSS-M/2.

Sd/-  
Authorised Officer,  
Under SARFAESI Act, 2002  
For & on behalf of **TJSB Sahakari Bank Ltd.**

Date : 13.11.2024  
Place : Mumbai & Thane

**RAVINDRA ENERGY LIMITED**  
Regd. Office: BC 105, Havelock Road, Camp, Belgaum-590001, Karnataka, India  
Tel. No: +91-831-2406600 | CIN: L40104KA1980PLC075720 | Website: www.ravindraenergy.com

**STATEMENT OF UNAUDITED STANDALONE & CONSOLIDATED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND HALF YEAR ENDED 30<sup>th</sup> SEPTEMBER 2024**

(₹ in Million, except per share data)

S. No.	Particulars	Standalone						Consolidated					
		Quarter ended		Half year ended		Year ended	Quarter ended		Half year ended		Year ended		
		Sept 30, 2024	June 30, 2024	Sept 30, 2023	Sept 30, 2024	Sept 30, 2023	March 31, 2024	Sept 30, 2024	June 30, 2024	Sept 30, 2023	Sept 30, 2024	Sept 30, 2023	March 31, 2024
		(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Audited)	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Audited)
1	Revenue from Operations	40.67	35.06	165.08	75.73	407.70	606.42	155.79	227.10	265.83	382.90	843.62	1,309.67
2	Net Profit before tax (before Exceptional Items)	1.34	(9.18)	7.35	(7.84)	46.67	107.50	(2.38)	3.03	85.87	0.65	149.43	186.55
3	Net Profit before tax (after Exceptional Items)	3.21	80.50	7.35	83.70	46.67	107.50	14.25	77.95	85.87	92.19	149.43	(458.55)
4	Net Profit after tax (after Exceptional Items)	21.38	60.69	7.76	82.07	47.34	108.43	12.94	56.97	86.26	69.91	120.76	(508.58)
5	Total Comprehensive Income for the period(Composing Profit/(Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)	21.38	60.69	7.76	82.07	47.34	108.46	11.54	55.86	86.26	67.40	120.76	(508.92)
6	Equity Share Capital (Face Value of ₹ 10/- each)	1,544.80	1,544.80	1,544.80	1,544.80	1,544.80	1,544.80	1,544.80	1,544.80	1,544.80	1,544.80	1,544.80	1,544.80
7	Other Equity	-	-	-	-	-	(91.25)	-	-	-	-	-	(90.85)
8	Earnings Per Share (Face Value of ₹ 10/-each) (not annualised) (In ₹)												
	(i) Basic	0.14	0.40	0.06	0.53	0.35	0.74	0.07	0.37	0.63	0.44	0.88	(3.48)
	(ii) Diluted	0.14	0.40	0.06	0.53	0.35	0.74	0.07	0.37	0.63	0.44	0.88	(3.48)

Note: The above is an extract of the detailed format of financial results filed with the stock exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the unaudited financial results are available on the stock exchanges websites (www.bseindia.com) and on company's website (www.ravindraenergy.com)

Place : Mumbai  
Date : November 12, 2024  
For Ravindra Energy Limited  
Sd/-  
Chairperson

**TERRAFORM MAGNUM LIMITED**  
Regd. Office: Godrej Coliseum, A-Wing 1301, 13th Floor, Behind Everard Nagar, Off Eastern Express Highway, Sion (East), Mumbai 400 022. T: +91 (22) 62704900. CIN: L65990MH1982PLC040684  
Web: www.terraformmagnum.com. E-mail: se@terraformmagnum.com

**Extract of Unaudited Financial Result for the Quarter Ended 30th September, 2024**

(Rs. in Lakhs except EPS)

Sr. No.	Particulars	Quarter Ended		Half Year Ended		Year Ended	
		30-09-2024	30-06-2024	30-09-2023	30-06-2024	30-09-2023	31-03-2024
		Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Audited	
1	Total income from operations	0.03	0.05	0.13	0.08	0.14	0.66
2	Net Profit/(Loss) for the period (before tax, Exceptional and/or Extraordinary items)	(1.50)	(2.60)	(2.14)	(4.10)	(4.35)	(8.58)
3	Net Profit/(Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items)	(1.50)	(2.60)	(2.14)	(4.10)	(4.35)	(8.58)
4	Net Profit/(Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items)	(1.50)	(2.60)	(2.14)	(4.10)	(4.35)	(8.58)
5	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit/(Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	(1.50)	(2.60)	(2.14)	(4.10)	(4.35)	(8.58)
6	Equity Share Capital	(1.50)	(2.60)	(2.14)	(4.10)	(4.35)	(8.58)
7	Other Equity(excluding Revaluation Reserve (as shown in the Balance Sheet of previous year)	24.00	24.00	24.00	24.00	24.00	24.00
8	Earnings Per Share (of Rs. 10/- each) (for continuing and discontinuing operations) (not annualised)	(0.63)	(1.08)	(0.89)	(1.71)	(1.81)	(3.58)
	Basic / Diluted EPS	(0.63)	(1.08)	(0.89)	(1.71)	(1.81)	(3.58)

Notes :  
1. The above results for the quarter ended 30th September 2024 are reviewed and recommended by the Audit Committee and approved by the Board of Directors of the Company in their meeting held on 12th November 2024 and are subjected to a "Limited Review Report" by the Statutory Auditor.  
2. The Un-Audited Financial Results for the Quarter ended 30.09.2024 of the Company are available on the Company's website www.terraformmagnum.com and also available on BSE Ltd. respectively.  
3. The Company has entered into a Deed of Assignment dated 26th April 2019 for the assignment of its rights in the property held as stock in trade at Kandivli (East) for an agreed consideration. The assignee has committed various defaults from time to time. The Company has served a notice to the assignee to comply with the contractual obligations by paying all the dues immediately. Since, significant uncertainties and disputes relating to the completion of the transaction are continued during the year, the Company will recognise revenue under Ind AS 115 on fulfilment of specific performance obligation and resolution of significant uncertainties.  
4. The above statements has been prepared in accordance with the Companies (Indian Accounting Standards) Rules, 2015 (Ind AS) prescribed under Section 133 of the Companies Act, 2013 and other recognised accounting practices and policies to the extent applicable.  
5. The figures of previous periods are regrouped / rearranged wherever considered necessary to correspond with the current period presentation.  
6. The figures in ' Lakhs are rounded off to two decimals.

For and on behalf of the Board of Directors of **Terraform Magnum Limited**  
Uday Mota  
Managing Director (DIN - 08655338)

Place : Mumbai  
Date : 12th November, 2024

**HINDUSTAN FOODS LIMITED**  
CIN: L15139MH1984PLC316003  
Registered Office: Office No. 3, Level-2, Centrium, Phoenix Market City, 15, LBS Road, Kurla (West), Mumbai, Maharashtra 400070  
Tel: +91 22 69801700 | Website: http://hindustanfoodslimited.com | Email: investorrelations@thevanitycase.com

**EXTRACT OF UNAUDITED CONSOLIDATED AND STANDALONE FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND SIX MONTHS ENDED SEPTEMBER 30, 2024**

(Rs. in Lakhs)

Sr. No.	Particulars	Consolid						
---------	-------------	----------	--	--	--	--	--	--



